

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स
अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेद्वारे दि. १२
ते १४ मार्च, २०१३ रोजी आयोजित “फिक्की
फ्रेम्स” या व्यवसायिक परिषदे दरम्यान
होणाऱ्या कोरिया देशाच्या संस्कृती दर्शनाच्या
करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क
माफी देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: ईएनटी२०१३/प्र.क्र.६७/टी-१,
जागतिक व्यापार केंद्र, सेंट्रल १
३२वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५
तारीख: २५ मार्च, २०१३

शासन निर्णय

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेद्वारे दि. १२ ते १४ मार्च, २०१३ रोजी हॉटेल रेनिसन्स पवई येथे होणाऱ्या “फिक्की फ्रेम्स” या व्यवसायिक परिषदे दरम्यान होणाऱ्या करमणूकीच्या कार्यक्रम भारत व कोरिया या देशांमधील ४० वर्षांच्या मैत्रीचे प्रतीक कोरियन संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात येणार असून व यापोटी येणारा सर्व खर्च कोरियाद्वारे करण्यात येणार आहे. यास्तव या कार्यक्रमास मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३ कलम ६ (३) अन्वये पुढील अटींच्या अधीन राहून करमणूक शुल्क माफी प्रदान करण्यात येत आहे.

- १) लेखापरिक्षणाकरिता फिक्की संस्थेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला या कार्यक्रमाकरिता आलेल्या खर्चाचे विवरण कोरीयन शासनाच्या पत्रासोबत सादर करावे.
- २) सदर संस्थेने सक्षम प्राधिकार्यांकडून आयोजित कार्यक्रमाकरिता आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर कार्यक्रमाकरिता आकारण्यात आलेल्या डेलिगेशन फी / प्रवेश शुल्क तसेच सदर कार्यक्रम आयोजित केला असल्यास प्रायोजकत्वाची रक्कम याबाबत जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांना माहिती सादर केली असेल व त्यानुसार देय करमणूक शुल्कापोटी अनामत रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केली असेल.
- ३) वर विनिर्दिष्टित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही करमणूकीच्या कार्यक्रमाबाबत या आदेशाचा वापर केला जाणार नाही. या आदेशात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती फेरबदल करण्यात येणार नाही.
- ४) उपरोक्त नमूद अटींची पूर्तता होते किंवा कसे याची जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा मुंबई यांनी दक्षता घ्यावी आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेद्वारे आयोजित उपरोक्त नमूद कार्यक्रमाकरिता झालेल्या करमणूक

शुल्काच्या हानीबाबत माहिती स्वतंत्रपणे कार्यक्रमाच्या दिनांकापासून १ महिन्याच्या कालावधीमध्ये शासनास सादर करावी.

५) सदर आदेश महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ चे कलम ६(३) अन्वये राज्य शासनास प्राप्त अधिकारामुळे निर्णय घेऊन निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३२५१२३०२३२२१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विद्या हम्पय्या)

शासनाचे अवर सचिव

प्रत, तातडीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी,

१. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

प्रत, माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

१. प्रधान महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र १ मुंबई.

२. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.

३. उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

५. श्रीमती पिया सिंग, संचालक, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की), कृष्णामाई, प्लॉट नं. ३३, बी पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई - ३०

६. निवड नस्ती.